

tigen Pflanze, *Methonica superba* Lam. (लाङ्गुलिकी), ÇABDAK. im ÇKDr.  
तृष्णमूत्र० + मू० f. *Urinblase* ÇABDAK. im ÇKDr.  
तृष्णरोग (त० + रोग) m. ein krankhafter Durst, Bez. einer best. Krankheit MBu. 12, 11268.  
तृष्णाक० 1) n. Wasser. — 2) f. आ eine Art Fenchel ÇABDAK. im ÇKDr.  
— Die richtige Form wird wohl तृष्णाक० (तृष्णा + क०) den Durst vertreibend sein.

तृष्णित adj. s. u. तर्षः nach ÇKDr. und WILS. n. Durst.  
तृष्णितेर (तृष्णित n. + उत्तर् 4, e) f. N. einer Pflanze (श्रशनपर्णी) ÇABDAK. im ÇKDr.  
तृष्णु (von तर्ष०) adj. gierig, avidus; *heftig auf Etwas zufahrend, flink* NIR. 6, 12. तृष्णीमनु प्रतितिं दूषाने इस्तंसि विद्यये रूपस्तपिष्ठे: RV. 4, 4, 1. तृषु यदन्ना तृषुपूषा ववत् तृषु दृते कृषुपे पृष्ठे श्रम्भिः 7, 14. adv. NAIGH. 2, 15. तृष्णविद्यवैत्तेषु तिष्ठते RV. 4, 58, 2. 4. तृषु यदन्ना सूमवैकृ श्रम्भैः 7, 3, 4. 10, 91, 7. 1: 3, 8. वो श्रम्भा श्रव्यं तृष्णाऽदधाते 79, 5. 113, 6.  
तृष्णवैत्त (तृषु + च्य०) adj. flink —, *hastig sich bewegend: तृषुपूष्यवैसो बृहृष्टै नाम्ये:* RV. 6, 66, 10.  
तृषुपूष्टै (तृषु + च्युत्) adj. dass. RV. 1, 140, 3.

तृष्णः adj. rauh, kratzend; hoherig; heiser, rauh von der Stimme: तृष्णमेतत्कुटुक्येतद्याष्वद्विषवैत्तत्वे: RV. 40, 88, 34. तृष्णया गौरनाया AV. 5, 18, 8. 19, 5. 7, 113, 2. 19, 37, 4. यदाचत्तुष्णं जनयते रुभाः: RV. 10, 87, 13. प्रत्यग्नैर्ण शृण्या पत्तु तृष्णः: 13. श्रव्यिते तृष्णं वैत्तियवैत्त सुमना श्रव्यिते das Beissende d. i. den Ranch (vgl. तृष्णधूम) hast du überwunden 3, 9, 3.  
तृष्णज्ञम् (तृष्ण + ज०) adj. rauhes Gebiss habend AV. 6, 30, 3.  
तृष्णदंशम् (तृष्ण + द०) adj. rauhen Biss habend AV. 12, 1, 46.  
तृष्णधूम् (तृष्ण + धूम) adj. scharfen, beissenden Hauch habend, von einer Schlange AV. 19, 47, 8. 50, 1.  
तृष्णवैद्यन् (तृष्ण + वै) adj. f. आ etwa deren Liebkosung widerlich ist AV. 7, 113, 1.

तृष्णाप (तृष्ण + अघ) s. तार्षाप.  
तृष्णामा (तृष्ण + अम) f. N. pr. eines Flusses RV. 10, 73, 6.  
तृष्णिका (von तृष्ण) adj. f. rauh, schäbig, widerlich, von einem Weibe AV. 7, 113, 1, 2.  
तृष्णक angeblich = तृष्णन् COLEBR. und LOIS. zu AK. 3, 1, 22.  
तृष्णन् (von तर्ष०) adj. durstig NIR. 11, 15. P. 3, 2, 172. VOP. 26, 164. H. 393. श्रिसञ्जुन्तसे गोतमाया तृष्णने RV. 4, 88, 11. 103, 7. 5, 87, 1. 7, 33, 5. übertr. gierig AK. 3, 1, 22. H. 429. — Vgl. अतृष्णन्.  
तृष्णा (wie eben, तृष्णा UNĀD. 3, 12) f. Durst AK. 3, 4, 12, 54. H. 393. an. 1, 15. MED. p. 16. श्रावा मध्ये तस्थिवासं तृष्णाविद्वरितारैम्: RV. 7, 89, 4. 9, 79, 3. 1, 38, 3. AV. 3, 31, 3. 11, 8, 21. ÇAT. BA. 1, 7, 2, 28. KAUC. 27. M. 8, 67. HIP. 1, 19. DAÇ. 1, 38. SUÇR. 1, 117, 3. 118, 12. RTR. 1, 15. VID. 248. हृतद्विषेन्द्रुधिरेस्तृष्णा क्लिन्त्यात्मनः: HIT. I, 96. übertr. Begier, Habsucht, heftiges Verlangen AK. TAÍK. 2, 9, 1. H. 430. H. an. MED. HIT. I, 178. याक्ष्यमानस्तृष्णा im Gegens. zu संतृष्ण 139. पुद्ध० R. 4, 9, 57. भोग० RAGH. 8, 2. राड्य० 12, 19. श्रव्य० BHAG. P. 7, 6, 10. तृष्णा und लोभ die Eltern des Dambha PAÑA. 24, 19. तृष्णा eine Tochter des Todes VP. 56. des Pāpijāms LALIT. 333. entsteht aus वेरना und erzeugt उगादानः BURN. Intr. 487. 497. fgg. — Vgl. अतृष्ण, अतितृष्णा.

तृष्णात्प (त० + तप) m. das Verschwinden des Verlangens, Gemüthsruhe H. 304.  
तृष्णाद्य (त० + द्य) adj. durstlöschend SUÇR. 1, 172, 2.  
तृष्णामय (von तृष्णा oder तृष्णा + आमय) adj. vor Durst vergehend: ओप्यातियि RIGA-TAB. 6, 145.  
तृष्णामार० (त० + मार०) m. das Verschnachten, Verdursten AV. 4, 17, 6, 7.  
तृष्णारि (तृष्णा + श्रीरि Feind) m. eine best. Pflanze (पर्फे) RAGAN. im ÇKDr.  
तृष्णालु (von तृष्णा) adj. viel oder heftig durstend SUÇR. 2, 383, 19.  
तृष्णावृत्त्री (त० + वृ०) mit doppeltem Accent gaña वनस्पत्यादि zu P. 6, 2, 140.  
तृष्णा (von तर्ष०, vgl. गृथ्या) f. Durst; davon तृष्णावृत्त् adj. durstig: षट्टीमिनां उशतो श्रुत्यवैत्तिष्यवृत्तः प्रावृत्यापातायाम्: RV. 7, 103, 3. षट्ट्य (s. d.) kann auch in श्र + तृष्णा zerlegt werden. — Vgl. तर्षावृत्त्.  
तेग० m. VS. 23, 1 von Maulen, nicht erklärt und sonst nicht vor kommend.  
तेग् तेजति schützen DHÄTUP. 7, 56.  
तेज० 1) m. a) nom. act. von तिज्, zur Erklärung von शान् VOP. 8, 132. — b) N. pr. eines Mannes RIGA-TAB. 8, 1226. — 2) तेजा (= तेजस्) in तिलतेजा.  
तेजःप्रम (तेजस् + प्रभा) adj. den Glanz des Lichtes habend, Bez. einer Waffe R. 1, 29, 18.  
तेजःपाल (तेजस् + फल) m. eine best. Pflanze, = वङ्गफल, शाल्मलीफल, स्तवकापाल, स्तेयकाल, गन्धफल, काण्डवृत् RAGAN. im ÇKDr.  
तेजन् (von तिज्) 1) a) das Schärfen DHÄTUP. 23, 26. 24, 28. das Entzünden: वक्सस्याप्ते: SUÇR. 2, 140, 10, 17. — b) Spitze, Pfeilspitze: तिजम् MBU. 6, 3187. सु० 4, 1523. 1579. 6, 2856; vgl. सुतिगिताः शरा: 5, 7169. 6, 3183. श्रग्यविलितः M. 7, 90 (KULL. giebt तेजन durch पालक wieder). — c) proporox. Rohr, Rohrstab; Schaft (des Pfeils): तेज्रिविं मैमृस्तेजनेन एकं पात्रमृतो जेहमागम: RV. 4, 110, 5. यथा यां चै पृथिवीं चात्तास्तिष्ठति तेजनम्: AV. 1, 2, 4. 6, 40, 1. 20, 136, 3. इष्युमेकतेजनो शृतशल्याम् 6, 57, 1. अनीकम् शत्यः; तेजनम्, पर्णानि AIT. BR. 1, 25, 3, 26. KĀTA. 23, 1. IND. ST. 2, 313. शरव्या वै तेजनम् P. 6, 1, 83, VÄRTL. 2, SCH. = वंश AK. 2, 4, 5, 26. MED. n. 72. = मुज्ज, शर Saccharum Sara Roxb. H. 1192. an. 2, 4, 10. RAGAN. im ÇKDr. = भ्रमुज्ज RAGAN. = रामबाण NIGU. PR. Das Rohr ist vielleicht so benannt worden, weil es spitz zuläuft. — 2) f. इ॒ गा॒ न॒ गौरा॒दि zu P. 4, 1, 41. a) ein Geflecht —, ein Gebund von Schilf, Stroh u. s. w.; Bündel, Bausch, manipulus: यथा वै तेजन्युत एव यज्ञ ऊपते KĀTA. 23, 9. तथ्यैवाद इति हृ स्माद् तेजन्या उभयतो इत्योप्रसंसाप्त वसा नक्षति AIT. BR. 1, 11 (nach SII. = इज्ज). KĀTA. 22, 13. तेजनीमुत्तरो धारयति ÇAT. BR. 13, 8, 2, 12. पश्यद्गमेस्तेजनों कटे वा दिणापदेन प्रकृत्य P. BR. GRH. 1, 5. KAUC. 86. = तृष्णपूलको wohl Matte MED. Viell. Haarbusch auf dem Kopfe (eines Pferdes): श्रशानां च न केशापिक्ष्युः न तेजनेदत्तान् न प्रस्तवाणि LIT. 9, 2, 26, 28. — b) N. einer Pflanze, = मूर्वा Sansevieria Roxburghiana Schult. AK. 2, 4, 2, 2. RATNAM. 32. = ज्योतिष्मती Cardiospermum Halicacabum ÇABDAK. im ÇKDr. — Vgl. सुगन्धितेजन.  
तेजनक (von तेजन) m. Saccharum Sara (शर) Roxb. AK. 2, 4, 5, 27.